

October 01, 2024

National Stock Exchange of India Limited	BSE Limited	
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,	Phiroze Jeejeebhoy Towers	
Bandra Kurla Complex,	Dalal Street,	
Bandra (E), Mumbai – 400 051	Mumbai – 400 001	
NSE Symbol : ZEEMEDIA	Scrip Code : 532794	

 Kind Atten.
 :
 Manager – Corporate Relationship

 Subject
 :
 Newspaper Advertisement - Notice of Extra Ordinary General Meeting ('EGM') and E-voting Information

Dear Sir / Madam,

This is in continuation to our earlier intimation(s) regarding convening of the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the Company scheduled to be held on Tuesday, October 22, 2024 at 1200 Hrs (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means ('VC'/ 'OAVM').

In this regard, pursuant to Regulations 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), we are enclosing herewith the copies of Newspaper Advertisement published in English Newspaper – 'Business Standard' and Marathi Newspaper – 'Navshakti' on October 1, 2024, regarding the completion of dispatch of the Notice of EGM *inter-alia* containing the e-voting instructions for the EGM of the Company, in terms of Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Listing Regulations.

The Company had duly dispatched the notice calling the EGM of the Company on September 30, 2024, to all the shareholders of the Company in electronic mode whose email address were registered with the Registrar and Share Transfer Agent / Depository.

orpora

e

Request you to kindly take the same on record.

Thanking you,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava Company Secretary & Compliance Officer Membership no. A18577 Contact No.:+ 91-120-715-3000

Encl: as above

### Zee Media Corporation Limited

Corporate Office: FC-9, Sector-16A, Film City, Noida - 201301, UP, India | Phone: +91-120-7153000 Regd. Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018, Maharashtra, India | Phone: +91-22-71055001 Website: www.zeemedia.in | Email: zmcl@zeemedia.com | CIN: L92100MH1999PLC121506

News Channels in -

Form No. INC-26

Before the Central Government Western

Region In the matter of sub-section (4) of ection 13 of Companies Act, 2013 and clau

a) of sub-rule (5) of rule 30 of the Companie

(Incorporation) Rules, 2014

Any person whose interest is likely to be affected

post of his/her objections supported by an affiday

PUBLIC NOTICE

premises being O.D. Plot/Room

mentioned above

Place: Mumbai

[Pursuant to rule 30 the Compan (Incorporation) Rules, 2014]



No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/2582/2024 Date:27/09/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE

## Application No. 180 of 2024

Vasant Complex Co-op. Hsg. Society Ltd., C.T.S. No. 128/B/1 & C.T.S. No. 128/B/3 of Village Kandivali, V. H. Complex, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 Applicant, Versus, 1. Renuka Builders & Developers Pvt. Ltd., 11, Vora Palace, M.G. ad, Kandivali (W), Mumbai 400067 And Also known as 2. Sheth Creators Pvt. Ltd. Vasant Oasis, Makwana Road, Near Eco Bank, Marol Bhavan, Andheri (E), Mumbai 400069 3. Smt. Verna Jovita Nagpal, C.T.S. No. 128/B/1 & C.T.S. No. 128/B/3 of Village Kandivali, Taluka - Borivali, at Mahavir Nagar, Kandivali (W). Mumbai 400067 4 Mahendra Jayantilal Vora (since deceased), (a) Snehal Mahendra Vora, Age: 64, 1 Balaji Arcade, S.V. Road, Kandivali (W), Bombay 400067 (b) Priyanka Mahendra Vora, Age: 47, 1, Balaji Arcade, S.V. Road, Kandivali (W), Bombay 400067 5. Hemang Mahendra Vora, Age: 53, 1, Balaji Arcade, S.V. Road, Kandivali (W), Bombay 400067 6. Chirag Mahendra Vora, Age: 51, 1, Balaji Arcade, S.V. Road, Kandivali (W), Bombay 400067 7 Soham CHSL, Vasant Complex, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 8 Kalpavruksha Garden No. I CHSL, New Link Road, Near Vasant Complex Mahavin Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 9. Kalpavruksha Garden No. II CHSL, New Link Road, Near Vasant Complex, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 10. Kalpavruksha Garden No. III CHSL, New Link Road, Near Vasant Complex, Mahavi Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 11. Shiv Shrushti Trust (Shiv Temple), New Link Road, Near Vasant Complex, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue entioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

### **Description of the Property :-**

16

Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of land admeasuring 14604.19 Sq. Mtrs. Comprising total of 7256. Sq. Mtrs. out of 8897.80 Sq. Mtrs. from Subplot A, land bearing CTS No. 128/B/1 and 6245.96 Sq. Mtrs. plus Proportionate Rights in R. G. Area admeasuring 1102.23 Sq Mtrs. aggregate total area of 7348.19 Sq. Mtrs. out of 12779.80 Sq. Mtrs. from Subplot B land bearing CTS No. 128/B/3 of Village Kandivali, Taluka Borivali, City Survey office Borivali in Mumbai Suburban District; Plus Proportionate undivided Rights in FSI Advantage of Road Set-back / D. P. Road area admeasuring 5841.67 Sq. Mtrs. as specifically set out in the Property Cards along with the building situated at C.T.S. No. 128/B/1 & C.T.S No. 128/B/3 of Village Kandivali, Taluka Borivali, V. H. Complex, Mahavir Nagar, Link Road, Kandivali (W), Mumbai 400067 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 08/10/2024 at 2.00 p.m.

ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Corp. Office: FC - 9, Sector 16 A, Noida - 201301, U.P Regd. Office: 135, Continental Building, 2nd Floor,

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018, Maharashtra

E-mail: complianceofficer@zeemedia.com,

CIN: L92100MH1999PLC121506,

Website: www.zeemedia.in, Tel: 0120-2511064-73

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND

REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting ('EGM'

of the members of Zee Media Corporation Limited ('Company') will be

held on Tuesday, October 22, 2024 at 1200 Hrs (IST) through Video

Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the

business as set forth in the notice of the EGM of the Company dated

September 27, 2024, in compliance with applicable provisions of the

Companies Act, 2013 ('the Act') and the rules made thereunder and

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ('Listing Regulations'), read with applicable

guidelines/ circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars')

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the EGM

along with explanatory statement has been electronically sent on

Monday, September 30, 2024, to all the members who have registered

their email addresses with the Company/Depository Participant(s)

Members may note that the EGM Notice along with Explanatory

statement will also be made available on the Company's website a

www.zeemedia.in, on the Website of the BSE Limited (BSE) a www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of

India Limited (NSE) at www.nseindia.com and on the website of Nationa

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The

relevant documents pertaining to the item of the business to be

transacted at the EGM shall be kept open for inspection by the

members online during the EGM and also on the website of the

The venue of the meeting shall be deemed to be the Registered

collectively referred to as 'Relevant Circulars').

Company.

Sd/-District Deputy Registrar, Seal Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963



कोल्हापूर महानगरपालिका (विद्युत विभाग)

जाहीर ई निविदा क्र. ६७/२०२४

the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notice calling upon the borrower/ guarantors to repay the amount mentioned in the notice within a period of 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / guarantors and the public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 27.09.2024. The borrower/ guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property mentioned herein below and any dealings with the property will be subject to the charge of **The** Deccan Merchants Co-op Bank Ltd. (Mumbai), for the amount mentioned below and interest thereon.

Name of the Borrower	Description of Properties	Date of Demand Notice	Date of Physical Possession	Amount in Demand Notice (Rs)		
M/s. Rupal	Land Bearing Plot No.82, Taloja	29.08.2023	27.09.2024	Rs.3,92,32,672/-		
Enterprises	Panchanand, Sector 5, Taloja, Tal-			Plus interest from		
(Prop.)	Panvel, Dist- Raigad Admeasuring Area			01.08.2023 and		
Mr. Pandurang	849.47 Sq. Mtr.			other dues		
Ravji Patil						
Date: 01.10.20	Date: 01.10.2024 Sd/-					
Place. Mumba	i	Authorized Officer				
	The Deccan Merchants Co-Op. Bank Ltd., Mumbai					

## Tyger Home Finance Private Limited TYGE₹

Registered Office : Shikhar, Nr. Mithakhali Circle, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat, India Corporate Office : One BKC, C-Wing, 1004/5, 10th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Maharashtra, India. CIN: U65999GJ2017PTC098960, Website : www.adanihou

## POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTIES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Tyger Home Finance Pvt Ltd. (formerly Known as M/s. Adani Housing Finance PvL Ltd vide Certificate of Incorporation dated 6<sup>th</sup> June 2024, issued by the Office of the Registrar of Companies, Ministry of Corporate Affairs, herein after refer to 'THFPL') under the Securitisation and Reconstruction of inancial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date nentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the

undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of **Tyger Home Finance Pvt Ltd** (Adani Housing Finance Private Ltd.), for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) and (9) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

sr. Io.		Name of the Borrower/ Co Borrower/ Guarantor	Demand Notice date & Amount	Symbolic/ Physical Possession on
1	VIRAHL000019860	VIVEK RAI / SATTI DEVI	09-Jul-21 / Rs. 1435936/- As On Date 02-Jul-21	26-Sep-24 Physical Possession
No Su	.06, In The Building Knov rvey No. 92/1/A, Lying Bei	ss- All That Piece And Parcel Of Pro wn As "Galaxy Emperia Phase-I" C ing And Situated At Village Boisar, T ding No. 3 <b>North-</b> Open Plot, <b>South</b>	Constructed On Land Bearing B aluka & District Palghar. Which	humapan No. 7/1A, Old
2	8010HL001018189	Shilpa Ramesh Shirke / Rashmi R Shirke / Ramesh B Shirke	16-Oct-23 / Rs. 1095328/- As On Date 16-Oct-23	25-Sep-24 Physical Possession
Bui	ilding known as Diamond I	ss-All that pieace and parcel of Flat Park, Constructed on land bearing G and District Thane. Which is bou , South-Building.	Gut No. 267 & Old Survey No. 12	4, Hissa No. 1, of Village
			For Tyger Home	

# EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED

#### CIN: U67100MH2007PLC174 Retail Central & Regd. Office: Edelweiss House, off CST Road, Kalina, Mumbai 400098

Whereas The Authorized Officer of the Assignor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Office of the Company. Members participating through VC/OAVM Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amoun nentioned in the notice within 60 days from-the date of receipt of the said notice

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certificate No. 109 of FIVE (5) fully Paid Shares of Rs. 50 each (Rupees Fifty Only) bearing Distinctive Nos. 541 to 545 of Vijay Enclave

Co-Operative Housing Society Ltd. had got lost/misplaced in the year 2012. The Share Certificate stands in the names of Mr. Suresh Kumar Dhamija, Mrs. Manishi Suresh Dhamija and Mr. Gaurav Suresh Dhamija o Building No. 3. Flat No. 121. Vijav Enclave CHS Ltd. An application for issue of duplicate share certificate in respect thereof is being made by co-owner Mrs. Manishi Suresh Dhamija to the Secretary/Chairperson of Vijay Enclave Co-operative Housing Society Waghbil Naka, Ghodbunder Road, Than W) - 400615. Objections, if any, agains ssuance of such Duplicate Share Certificate should be made in writing within 15 days from the date of publication of this notice to the Secretary/Chairperson. The Original Share Certificate was not mortgaged with any bank or institution for obtaining loan against the Flat No. 121. Sd/

-Sd/-Mrs. Manishi Suresh Dhamija Place: Thane Date: 01-10-2024

## PUBLIC NOTICE

otice is hereby given to the public at large on behalf of our clients who were the Tenant of the old building known as "Uma Smruti which was demolished and now, a new building "YASH HEIGHTS" is being eveloped thereto. Our clients have no

een allotted, by the Developer, Flat No. 502 dmeasuring 494 sq. ft. carpet area, on the Fifth (5th) Floor, on ownership basis, with a rights, title, interests and benefits therein absolutely, in the said New building, know as "YASH HEIGHTS", the details of which flat no. 3, Admeasuring 30 Sq. Meters are more particularly set out in the situated at Charkop (I) Vande-SCHEDULE hereunder (hereinafter referr Matarm CHSL., Plot No. 205 to as "the said Flat").

BCGP6653, Charkop (I), Kandivali Any person / entity having any claim, of an (West), Mumbai - 400 067 (hereinafter referred to as "**the** nature whatsoever, against, into or upon the said Flat, or any part thereof, by way of sale Said Room "), from the then owner exchange, inheritance, agreement, contract allotment, mortgage, tenancy, license, easement, gift, lease, lien, charge, trust, right of the said room viz. Mr. Laxmar Subhana Sail by an Agreement dated 16th November, 1989. of residence, maintenance or otherwis nowsoever, are hereby required to notify th Any person/s having claim/right of same in writing along with the supportin whatsoever nature against the said documentary evidence to the undersigned room are required to make the at his office at: Office No.5, 1st Floor, Shre same known in writing with Mahavir Chambers, 1/5, Banaii Street, Off documentary evidence to the Cawasji Patel Street, Fort, Mumbai – 400 undersigned at C-303, Anupam Plot No. 25, Sector- 8, Charkop 001, within seven (7) days from the date ereof, failing which our clients shal Kandivali (West), Mumbai- 400 complete the transaction and take the said lat, without reference to the claim and/o objection: and such claim and/or objection. iny, shall be considered as waived and/o

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All the rights, title, interest and benefits in Flat No.502, admeasuring about 494 sq. ft arpet area, on the Fifth (5th) Floor of th uilding known as 'Yash Heights', being eveloped on the piece and parcel of land earing CTS Nos.198, 198/1 to 198/7 of (illage Deonar (East) at Govandi, Taluka urla, Mumbai Suburban District under the MCGM's "M/E" Ward, situated at Govand Station Road, Govandi (East), Mumbai – 40 88

Dated this 1 st day of October, 2024 Advocat

Name of the Work

Basis of Tender

Terms and Conditions :

reason thereof.

This tender document is not transferable.

AND n the matter of Dwarka Realties Private Limite have applied to the Company to issu having CIN: U70102MH2008PTC179530 Registered Office: Essar House 11, K.K. Marg, duplicate Certificate(s) for the said shares Any person who has any claim in respect o Mahalaxmi, Mumbai - 400034. the said shares should write to our Registrate Applica KFin Technológies Limited. Selenium Towe lotice is hereby given to the General Public that B, Plot 31-32, Gachibowli, Financial District e company proposes to make application to th Hyderabad-500032 within one month fror entral Government under section 13 of the ompanies Act, 2013 seeking confirmation this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s) teration of the Memorandum of Association of th ompany in terms of the special resolution passe Name(s) of Shareholder(s at the 1st Extra ordinary general meeting held of September 30, 2024 to enable the company t Date : 01-10-2024 change its Registered Office from "State Maharashtra" to "State of Karnataka".

> PUBLIC NOTICE This is to bring in the notice of General Public at large that the original (1)

1.Pradip M Rad 2.Madhuri Rad

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s no 218074 for 57 Equity Shares Foli

Number: 81151466 Distinctive Numbers

From 132139443 to 132139499. of UltraTec

Cement Limited standing in the name (s) o

. Pradip M Rao 2.Madhuri Rao has/hav

been lost or mislaid and the undersigned ha

the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 porta www.mca.gov.in) by filing investor complain orm or cause to be delivered or send by registere Agreement dated 17.01.1990 executed between M/s. S.D. Construction (Vendor) and M/s. J.K. Jewllers stating the nature of his/her interest and grounds of (Purchaser) AND (2) Agreement date 01.04.1995 executed between M/s. J.K opposition to the Regional Director, Western Region at the address Everest, 5th Floor, 100 Marine Drive Jewllers (Vendor) and M/s. Alk Mumbai - 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Diamond Industries Limited (Purchaser) in respect of Gala bearing Nos. 7 and 8, First Floor, Shah and pplicant company at its registered office at the Desai Industrial Estate, constructed or land bearing Survey No. 31, Part 34, 35 For and on behalf o DWARKA REALTIES PRIVATE LIMITED 36, Plot No. 140 of Village – Navghar, Vasai (West), Taluka – Vasai, District – Palghar is lost by Mr. Mitul D. Savani the Karnvir Singh Mundrey Director, DIN: 00915375 Date: 01.10.2024 Place: Mumbai Address: No 11, Nandidurga Road Jayamahal Extn., Bangalore - 560046 director M/s. Aman Gems Pvt. Limited being the current owner of the said 2 alas. Hence If any person/institute firm/company is having any objection ir respect of the said 2 galas shall submi NOTICE is hereby given that my his/her/their objection or any person/ institute/firm/company have found the said agreement/s may submit the same client Mr. Sanjay Ramachandra Apraj has purchased a residential

> considered, please take note Sd/-Advocate Anish Kalvert.

Shop No. 1, Sahayog CHSL Near Kali Mata Mandir, Diwanman, Vasai (W), Dist. Palghar Dated:01.10.2024 Vasai

at the below mentioned address within

15 days from publication of this Public

notice failing which no objection shall b

DELHI INTERNATIONAL ARBITRATION CENTRE (DIAC) Delhi High Court Campus, S- Block, Zakir Hussain Marg, New Delhi-110503 Fax-011-23386493

Through Newspaper Circulation

1.Pratibha Industries Limited. Shrikan Chambers, Phase-II 5th Floor, Sion Tromba

Road Next to R.K. Studio, Chembur, Mumbai Maharashtra, India-400071 2. Pratibha Industries Limited. B-85, 1st Floor, Bhisham Pitamah Marg, Defence Colony,

New Delhi-110024. AGGARWAL MS AT AND T ENGINEERS PVT. LTD. V/S NBCC (INDIA) LTD. Arh. No

Case Ref. No.: DIAC/6124/03-23 (Quote this reference no. for future comm DIAC). Sir/Madam

None had appeared on **Pratibha Industries** Limited behalf Ltd. before the learned arbitrator on 11.09.2024.


This is to inform you that, as per the directions o Arbitrator, the next date of hearing in the matter is fixed on 05.10.2024 at 02:00 PM virtually and the link will be shared by DIAC.

Sd/ Ms. Udita Jain (Additional Coordinator Copy to Arbitrators 1. Dr. Justice Balbir Singh Chauhar justicechauhan@gmail.con

COMMERCIAL CIVIL SUIT 17/23 IN THE COURT OF PRINCIPAL SENIOR CIVIL COURT, MORBI NO.4

SUMMONS (O.37.,r.2)

To, Proprietor of Unique India -Tahirabegam Gosmahmad Khan Whereas, <u>Aercon Microns Pvt.</u> Ltd. Director Vasubhai Harishbhai Detroja has instituted a suit against you under Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908, for Rs. 34,01,749/ and Interest, you are hereby summoned to cause and appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default hereof the plaintiff will be entitled, after the expiration of the



Dated this 1st day of October, 2024.

Dr. Sneha Goyal Advocate High Court C-303, Anupam, Plot No. 25, [ MEHUL RATHOD Sector- 8, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067.

MAHAVIR JAIN TRUST

Dharmaveer Anand Dighe Cancer Hospital, Majiwada, Thane (West), Maharashtra - 400 608.

TENDER NOTICE

Proposed additional breaking work and

plaster work of Existing Building at

Dharmveer Anand Dighe Cancer

Hospital, Laxmi Nagar, Balkum Pada

Majiwada, Thane (West).

Item Rate Basis

Mahavir Jain Trust, Thane inviting sealed Tender for following works.

Date of issuing Blank Tender Form 01.10.2024 from 11 am to 3 pm

Tenderer should have min. 5 years of experience in particular work.

ast date & time for issue of Tender 19.10.2024 from 11.00 am up to 3.00 pm

ast date of submission of Tender 28.10.2024 from 11.00 am up to 3.00 pm

1. The Mahavir Jain Trust reserves the right to accept any Tender or reject any

or all the Tenders received for the above subject without assigning any

Tender should be submitted in two envelopes, Envelope No. - 1 contains

or the purpose of tion 103 of th Act. The facility for appointment of Proxies by the Members will no be available since this EGM is being conducted through VC/OAVM. Instructions for remote E-voting and E-voting during the EGM

- Pursuant to section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to vote by electronic means on resolution proposed to be passed at EGM Members holding shares either in physical form or dematerialized form as on Tuesday, October 15, 2024 (cut-off date), can cas their vote electronically through electronic voting system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register o Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-of date shall be entitled to avail the facility of remote e-voting at the EGM.
- The remote E-voting period will commence at 9:00 AM (IST) or Saturday, October 19, 2024, and will end at 5:00 PM (IST) on Monday, October 21, 2024. Thereafter, the E-voting module shall be disabled by NSDL. Once the vote on a resolution is casted by members, the members cannot modify it subsequently.
- Members who have acquired shares after the sending of this notice and before the cut-off date i.e. Tuesday, October 15, 2024 may obtain the USER ID and Password by sending a request a evoting@nsdl.com or complianceofficer@zeemedia.com However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then they may use their existing USER ID and Password and cast their vote. Members attending the EGM who have no cast their vote by remote e-voting shall be eligible to cast the vote through e-voting during the EGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the EGM, howeve they shall not be eligible to vote at the meeting.
- Shareholders holding shares in physical mode and who have no updated their email addresses with the Company are requested to get their email registered with the company's Registrar and Transfe Agent, Link Intime India Private Limited by writing to RTA with their details. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with the concerned Depository participant(s).
- The detailed procedure of electronic voting is mentioned in the Notice of the EGM and is also available on the website of NSDI viz. www.evoting.nsdl.com. In case of any queries, member may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available in the download section of the e-voting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Member who need assistance before or during the EGM may send a request to NSDL at evoting@nsdl.com or Contact Mr. Amit Vishal, Assistar Vice President or Mr. Pallavi Mhatre, Sr. Manager, at the designated email ID: evoting@nsdl.com or call at toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.
- Any query or grievance connected with the EGM, other than E Voting, may be addressed to the Company Secretary a complianceofficer@zeemedia.com or members may contact to Ms. Surabhi Gangatirkar, Link Intime India Private Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel: +91 022 49186270. Fax: +91 022 49186060, E-mail rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Zee Media Corporation Limited Sd

			Ranjit Sriv	astava
Place: Noida	Company	Secretary &	Compliance	Officer
Date: September 30,	2024	Mem	bership No.: /	418577

Fhereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also as its own/acting in its capacity as trustee of various trusts mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignment agreements, under Sec.5 of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and nterests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured credito

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken Physical Possession of the property described nerein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 on the mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and nterest thereor

Name of	Name	Loan A/c.	Borrower Name & Co-Borrower(s) Name	Amount & Date	Date of	Possession
Assignor	of Trust	Number		of Demand Notice	Possession	Status
InduInd Bank Ltd	EARC TRUST SC-420		M/s. TMI Enterprises Pvt. Ltd. and the Co-borrowers, Guarantors and Mortgagors Mr.Sureshkumar Khubchand Gursahani, Mr. Manojkumar Khubchand Gursahani, Mr. Diharendra Khubchand Gursahani, Mr. Jitendra Gul Gursahani, and M/s. Sound Trade and Infotech Pvt. Ltd.	Rs. 3,48,30,873.44/- (Rupees Three Crore Forty Eight Lakhs Thirty Thousand Eight Hundred Seventy Three and Paise Forty Four Only) as on 30-05-2022 & 24-06-2022	25-09-2024	Physical Possession

Description of Immovable Property. : "All those piece and parcel of property office premises no.7, on the ground floor, in the building known as 'Tulsiani Chambers' and society known as Tulsiani Chambers Premises Co-Op. Society Limited situated or Plot No.212, CTS No.1958 Nariman Point, Mumbai-400021". On or towards East: Raheja Chamber, On or towards West Dalamal Tower, On or towards North: Free Press Road, On or towards South: Maker Chamber

Adani Capital Pvt. Ltd.EARC TRUST SC-435101MSM0 1010215961) Ganpati Kunjalal Byapari p) Chanchla Ganpati Byapari p) Chanchla Ganpati Byapari and Fifty Two Paise Only) & 08-06-202388-09-2024 28-09-2024Phy Post	hysical ssessior
--	---------------------

Description of Immovable Property. : All that piece and parcel of Flat No. 102, On First Floor, Admeasuring 180 Sq. Ft, built up area is in the building constructed on the said House No. 875 at Karave Village, Navi Mumbai, Tal & Dist Thane. East By -Internal Road; West By : Chawl ; North By :2 Feet Way ; South By -Swastik Residency

	EARC TRUST SC-435	102MSM0010 20912 + 102MSM0010 21871		Rs.1,11,66,787.81 (Rupees One Crore Eleven Lakhs Sixty Six Thousand Seven Hundred Eighty Seven and Paise Eighty One Only) & 08-06-2023	24-09-2024	Physical Possessior
--	-------------------------	--	--	--	------------	------------------------

Description of Immovable Property : Property 1 :- All that piece and parcel of land & building bearing Flat No 11, 3rd Floor building know as prarambh apartment , Plot No 539, City Serve No 7504 To 7506 of Village Ambernath, Shiv Mandir Road Opp Heramb Mandir Kher Section, Admeasuring 558 Sq.Ft ( Carpet Area) within the registration District And Sub - District Of Thane Bounded as East - Sai Herambh Apartment, West - Residential Building, North - Internal Road, South - Shiv Mandir Road Property 2 :- All that piece and Parcel of Shop No. 2, admeasuring 200 Sq. ft, Built up area on Ground Floor of the building nown as AMBIKA PALACE, in the society known as Ambika Palace Co-operative Housing Society Limited, situated at Fly over Bridge Corner, Tandon Path, Dombivali (East), Taluka Kalyan, District Thane - 421201. Bounded as East - Road, West Building, North - Bridge, South Building

Property 3:- All that piece and Parcel of Shop No. 3, admeasuring 65 Sq. ft, Built up area on Ground Floor of the building known as AMBIKA PALACE, in the society known as Ambika Palace Co-operative Housing Society Limited, situated at Fly over Bridge Corner, Tandon Path, Dombivali (East), Taluka Kalyan, District Thane - 421201. Bounded as East - Road, West - Building, North - Bridge, South Building

Adani Capital Pvt. Ltd.	EARC TRUST SC-435		1) Jai Malhar Transport 2) Vijay Sitaram Waghmare 3) Seema Vijay Waghmare	Rs.11,68,346.54 (Rupees Eleven Lakhs Sixty Eight Thousand Three Hundred Forty Six and Paise Fifty Four Only) & 14-04-2023	26-09-2024	Physical Possession
Description of Immovable Property : All that pieace and parcel of Flat No. 104, 1st Floor, area admeasuring 500 Sq. ft,						
situated at Building known as Sai Darshan Apt, Plot No. 563 to 567, Near Alpha Lodge sec - 11, Juhugaon, Off Mar Theophilus						
Marg, Vashi Navi Mumbai Maharashtra 400703						
Place - Mumbai					rised Officer	


Edelweiss Asset Reconstruction Company Limite

**Edelweiss** 

Experience for last three 4. Tenderer sh 5. Incomplete 6. Tenders wil 7. No Tender F 8. Blank Tend office of Tru 9. Pre-Bid Me	e Certificate, Technical e years, GST Registra hould submit commerce and overwriting in BO Il not be accepted after Forms will be issued or ler Forms and submis ist) peting on 21.10.2024 r IT Park, Road No. 16	Ňa	Details, IT returns dress of office. 2. ed. on. nday. office only. (Regd.	Rs for Costs, together with interest, if any, as the Court may OU If you cause an appearance entered for you, the plaintif thereafter server upon you a sun for judgement at the hearing of you will be entitle to move the Co leave to defend the suit. Leave to defend may be obta you satisfy the Court by affida otherwise that there is defence suit on the merits or that it is reast that you should be allowed to defe Given Under my Hand and th of the Court, this 23rd da September 2024
HoreHousing Finance	HERO HOUS	SING FINANCI	E LIMITED	Principal Sr. civil Court,
Regd. Offic Phone: 011 422 Webs Contact Addre (As per Appen Whereas, the un the Securitizatio 2002 and in exu Interest (Enforce Borrowers to rep The borrower, in herein below in e 6 of the said Rule The borrower, in property and any Limited, for an ar Lett. from date me The borrower's a	ce: 09, Community Centre 67000, Toll Free Number: ite: www.herohousingfina ses: Unit no -12, First Floo F-4, F-4/1, Panch Pakh <b>POSSESSION NOTICE</b> dix IV read with rule 8(1); idersigned being the Authori an and Reconstruction of Fini ercise of powers conferred ament) Rules; 2002, issued in general, that the undersi exercise of powers conferred sercise of powers conferred sercise of powers conferred and the amount mentioned in aving failed to repay the amount in general, that the undersi exercise of powers conferred s. n particular, and the public y dealings with the property w mount referred to below along entioned below.	b) Basant Lok, Vasant Vihar, N 1800 212 8800, Email: custon ance.com   CIN: U65192DL20 rr, Excellencia Bullding, Lodh hadi, Thane, Maharashtra-401 E (FOR IMMOVABLE PROPENT ized Officer of the Hero Housing ancial Assets and Enforcement under section 13(12) read with the notice within 60 days from th bount, notice is hereby given to th gred has taken possession of I on him under section 13(4) of th in general, are hereby caution- will be subject to the charge of the g with interest thereon and penal wors of sub- section (8) of Section	ew Delhi - 110057 ner.care@herohfl.com I&PLC30148 Ia Supremus, Plot no 208 Y) Cement Rules, 2002) Finance Limited, under of Security Interest Act, n rule 3 of the Security below calling upon the e date of the said notice. e borrower, in particular the property described e said Act read with rule ed not to deal with the e Hero Housing Finance interest, charges, costs	Shri Kashinath Waman Sane a mer the Palm Acres Co-operative H Society Ltd. having address at Mi Phule Road, Gawanpada, Mulunc Mumbai - 400 081 and holding F C/211 in the building of the society, 18th January 2017 without makin nomination. The society hereby invites clain objections from the heir or heirs o claimants/objector or objectors transfer of the said shares and interes deceased member in the capital / pro the society within a period of 15 da the publication of this notice, with co such documents and other proofs in: of his/her/their claims/objections fort of shares and interest of the de
Loan Account No.	Name of Obligor(s)/ Legal Heir(s)/Legal Representative(s)	Date of Demand Notice/Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive// Physical)	member in the capital/property society. If no claims/objections are re within the period prescribed above
	Pakaram Magaram Chaudi Lila Pakaram Choudhari	hari, 21/11/2022, Rs. 15,98,817/- as on date 16/11/2022	28/09/2024 (Physical Possession)	<ul> <li>society shall be free to deal with the and interest of the deceased member capital/property of the society in memory of the society in</li> </ul>
on Ground Floor building known a Nagar, Badlapur within the limits registration Dist	r in Building No.3 admeasuri as Parvati Apartment, situatu r Pipe Line Road, Village Ko s of Grampanchayat Koleg trict- Kalyan, Maharashtra ding, North: Open Space, So	le Properties : All that piece and ing 300 sq. ft. built up area (incl. ed in land bearing Survey No. 4 olegaon, Dombivali East, Taluka aon within the Registration D I 421 202. Boundaries: East uth: Residential Building 29/05/2023, Rs. 31,22,616/- as on date 22/05/2023	uding common areas) in 2, Hissa No. 1, Krishnai a Kalyan, District Thane istrict Thane and Sub-	manner as is provided under the Bye- the society. The claims/objections, if any, recei the society for transfer of shares andi of the deceased member in the /property of the society shall be deal the manner provided under the Bye- the society. A copy of the registere laws of the society is available for ins by the claimants/ objectors, in the c
Ground Floor, ad	dmeasuring 515 sq. ft built u	e Properties : A Flat Bearing Fla up area (47.86 sq, mtrs) in the b	uilding known as Lodha	the society/with the Secretary of the from Tuesday to Saturday between

Descripti Ground Fl Regency A, B, C, D & E Cooperative Housing Society Limited, land bearing Survey No. 46/1, 47/2. Nageno Y, 5: 6: 7: 8: 2009 and 1: 2009 and 1: 2009 and 1: 2009 and 2: 2009 and Ground Floor + 4 floor without lift, Apartment bounded by: North: Mandir & Open Plot, East Bungalow & Open Plot, South: Lodha Regency A, B - wing, West: Lodha Regency Internal road Ground

Date: - 01-10-2024 Place: - Thane Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited



ce to be tiff wil immons of which Court fo

ained davit or e to th sonable fend. he Sea day of



Morbi

## ΞK

mber o Housin lahatma nd East. Flat No died or king any

ms and or other to the est of the ropertyof lays from copies o n suppor transfe leceased of the received ove, the ne shares ber in the in such e-laws o

ived by dinteres capital alt with in -laws o red Bye spectio office o e socie en 11:00 A.M. to 5.30 P.M. from the date of publication of this notice till the date of this notice till the date of expiry of its period.

	The D	Hon. Secretary For and on behalf of
	Ine Pa	alm Acres C.H.S. Ltd.,
t:	: 01.10.2024 P	lace: Mulund, Mumbai





Date : 01-10-2024

Pv







# नव 🌡 शक्ति

मुंबई,	मंगळवार,	१	ऑक्टोबर	२०२४	

	<u> </u>	<u> </u>	
ত	हार	' नोटीस	

	पाश्चम रल्व		पश्चिम रेल्वे	जाहीर नोटीस	निगम	<b>न कार्यालय</b> ः युनिट क्र. ८० <sup>:</sup>	२, नटराज रुस्त	तमजी, वेस्टर्न एक्स्प्रे	प्रेस हायवे आणि	एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६	९.	Housing 1	Finance Ltd
	ई-प्रापण निविदा सूचना क्र. : एस/५५ /२०२४ दि	. :२५/०९/२०२४	<u>पीवे परिरक्षण कार्य</u>							नेव्ह्स, रामदेव हॉटेल समोर, आग्रा रोड, सहज			
अ.क्र.	संक्षित वर्णन	परिमाण नि. उ. ता.	विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए), पश्चिम	सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, गांव मौजे चंद्रपाडा. ता. वसई. जि. पालधर. येथिल	विरार	<b>र पश्चिम शाखा :</b> कार्यालय	य क्र. २, १ला	मजला, संदीप हाऊर	स, तिरूपती नग	र, रॉयल ॲकाडमी शाळेसमोर, एम.बी. इस्टे	र रोड, विरार-पश्चिम,	ठाणे-४०१३०३ (महा	ाराष्ट्र).
हह्	एलईडी सिगक्ल लाइटींग यूनिट-रुट	१५१० नग २३ – ऑक्टो –	रेल्वे, ६ वा मजला, अभि. विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८ निविदा सूचना क्र. अ.क्र. (१):	माज चंद्रपाडा, तो. वसइ, ाज. पोलंधर, याथल 📃 खालिल वर्णनाची जमिन मिळकत चंद्रपाडा सर्व्हे					4 6				
६६६	जनरेटर कारसाठी प्रायमरी स्प्रिंग आऊटर.	४८० नग २४ – ऑक्टो–	स्व मुंबई - 800 002 निविदा सूचनी क्र. अ.क्र. (१): BCT/२४-२५/१७६ वर्रीशव २४.०९.२०२४	ਜੋ ਹਨ ਉਹ ਸਾਜੋ ਹਾ ਕਿ ਐਸ						<u>लाव- विक्री सूचना</u>			
हह७	एलएचबी एनएसी कोचसाठी प्राथमिक स्प्रिंग आऊटर	६१९ नग २४ – ऑक्टो –		०.००.८० आकार ०.१४ ऐवढी जमिन मिळकत	सिक्यु	ुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श	ान ऑफ फायन	गन्शिअल ॲसेटस् अ	अँड एन्फोर्समेंटः	ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवा	वता सिक्युरीटी इंटरेस्ट (	एन्फोर्समेंट) रुल्स, २०	००२ च्या नियम
६६८	कोरोनरी नॉन कम्प्लेंट बलून	११०० नग २८ – ऑक्टो –		श्री, भरत महादेव पाटील व इतर २ यांच्या		) अन्वये स्थावर मिळकतीच्य							
669	जाराजना नाम चल्ट्रा आरएमपीयू करीता रेक्रिजेरन्ट गॅस आर-४०७सी	१२४७१ किय्रं २८ – ऑक्टो –		मालकी कब्जेवहिवारीची आहे. सटर मिळकत	याद्वारे	. सामान्य जनतेस व विशेषतः र	कर्जदार आणि	। हमीदारांना सूचना दे	रेण्यात येते की, र	बालील वर्णन केलेली गहाण स्थावर मिळकत	जेचा कब्जा आधार हाउ	न्सिंग फायनान्स लिमिटे	टेडच्या प्राधिकृत
993 890	अरित्वा-२००एएच चे व्हीआरएलए बॅटरीज	९७ संच २८ -ऑक्टो-		त्यांनी आमचे अशिल यांना कायमस्वरूपी विकत	अधिव	काऱ्यांद्वारे घेण्यात आला असू	पून ती <b>''जे</b> आ	ाहे जेथे आहे <sup>"</sup> ', ''	जे आहे जसे अ	<mark>गहे'' व ''जे काही आहे</mark> ' या तत्त्वावर विक	ती जाईल सह भार ज्ञात	नाही ज्याचे तपशिल ख	खालीलप्रमाणे <del>ँ</del>
	एलईडी सिगक्ल लाईटींग यूनिट-शंट			देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर	31	कर्जदार/सह-कर्जल	तार/	मागणी सूचनेची		स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत	त कब्जाचे
ଞ୍ଜନ	एल३७। लगवल लाइटाग यूनट~२८ कमी परिश्वणाचे स्टेशनरी लीड		. = 3 / 9 900/-	मिळकतीवर कोणाही इसमांचा विक्री, गहाणवट,	क्र.	हमीदार		तारीख आणि		रवावर निळवता व वजन	(रा.किं.)	रक्कम (इअर)	
६७२		१६नग ०४ – नोव्हे – २	<sup>8</sup> अ. क. (२) · BCT/२४–२५/१७७० वर्गीशव	बक्षीसपत्र, दान, दावा, वहिवाट, कुळ, भाडेपट्टा,	۶n.	हमादार					((1.1%))		
६७३	न्यूरोसर्जरी करीता ब्रेन एन्डोस्कोपी प्रणीली	२ नग ०४ - नोव्हे - २	४ २४.०९.२०२४ मागवित आहे. काम आणि स्थान :	वगैरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी				रक्षम	0			(रा.किं.च्या १०१	
ୡଡ଼୪	३ फेज मेझरिंग ॲण्ड मॉनिटरींग रिले	१३०४ नग ०६ - नोव्हे - २	3411 - 41113 14411 - 44 18 18 11 494		8	(कर्ज कोड क्र. ०७४००००	०१०००/			र्व ते भाग आणि विभाग धारक फ्लॅट क्र. ४०	/	रु.	प्रत्यक्ष
૬૭५	उपभागासह डायनॅमिक व्हील बॅलंन्सींग मशिन आणि सीएएमसी	२ नग १८-नोव्हे-२	<sup>8</sup> एसएसई (पी.वे.) -बोरडोली अधिकाराअंतर्गत	दिवसांचे आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांना		कल्याण शाखा)				गर्गव पॅलेस, इम्प्रेस मॉल जवळ, साई बाबा मं		·   २,२९,८७३/-	-
		१संच	अप/डाऊन पी वे चे परिरक्षण कार्य. संयुक्त निविदा	जुचंद्र नाका, नायगाव पुर्व, ता. वृसई, जि.		दिनेश बलराज कनोजिया (				डा रोड, सागाव, ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ धा			
	शुद्धिपत्र		(अभि.+एस ॲण्ड टी). अंदाजे कामाची स्क्कम :	पालधर या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर		निकिता डी. कनोजिया (सह	ह- :	રરૂ, રૂ, ૧૬५/-	मिळकतीचे सब	र्व ते भाग आणि विभाग. <b>सिमाबद्धः</b> पूर्वः अञ्	ात		
	ग.क्र. ५४५ च्या निविदा सूचना क्र. एस−४१−२०२४	दि. ०२.०८.२०२४ करीता		मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क		कर्जदार)			बिल्डिंग, पश्चि	वमः रोड, उत्तरः अज्ञात बिल्डिंग, दक्षिणः अञ्	ात		
तारीख ३	०.०९.२०२४ अशी वाचावी.		रु.३,६२,५००/- सादर करण्याची तारीख आणि	नाही व तो असल्यास सोडुन दिलेला आहे असे समजून सदर मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण					बिल्डिंग.				
	ग.क्र. ५४६ च्या निविदा सूचना क्र. एस−४१−२०२४	दि. ०२.०८.२०२४ करीता	वेळ : दि. २२.१०.२०२४ रोजी, १५.०० वा पर्यंत.	करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.	2	(कर्ज कोड क्र. १२२०००	00388/	83-08-2022	मिळकतीचे सव	र्व ते भाग आणि विभाग धारक स.क्र. ३२बी	ख रु.	रु.	प्रत्यक्ष
तारीख ३	०.०९.२०२४ अशी वाचावी.		उघडण्याची तारीख आणि वेळ : २२.१०.२०२४			विरार पश्चिम शाखा)		., ,		क. १०३, १ला मजला, बी विंग, दिया अपा			
	चना, इरठे, खरेदी निबंध आणि सविस्तर अटी, शर्ती सं		रोजी १५.३० वाजता. अधिक तपशीलांसाठी	ठिकाण : वसई दि. : ०१/१०/२०२४ सही/-		अँडे अरविंद शाह(कर्जदार)				जवळ, सोपारा लक्ष्मी छेडा मार्ग सोपारा, ठा		(,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	
htt	p://www.ireps.gov.in_आणि_www.wr.indianrailv	ways.gov.in वर भेट द्या.	कृपया आमच्या www.ireps.gov.in या			ॲरॉन अरविंद शाह आणि अ		રરૂ,રૂર,૦44/-			.,		
	Cleach ack as the Microsov Diversion		<b>581</b> वेबसाइटला भेट द्या.	ॲड. दिपक यशवंत कोळी (को नीवाप रे चवरीन)		अरविंद शाह (सह-कर्जदार				२२२२ र्गः मोकळा प्लॉट, पश्चिम: ए विंग/जीना, उ	r.		
ेलाईक क	त 📑 facebook.com/WesternRly• फॉलो करा	X x.com/WesternR	y लाईक करा 📑 facebook.com/WesternRly	(खरेदीदाराचे वकील)		पराग जे. कांबळे (हमीदार)	.,,			मेंट, दक्षिण: मोकळा प्लॉट.			
							/		- U	मट, दावण: माकळा प्लाट. 'मान्य अटी आणि शर्ती (निविदा दस्तावेज) रं			
	<b>بالب المحمد المحم</b>	ॲसेट रिकव्हरी शाखा :		यंदर पश्चिम शाखा	<i>ξ</i> .								
11/2		बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१ ३८०१, ४३६८ ३८०२, ४३६८ ३	Dank of Barnda	ायंदर पश्चिम, ठाणे -४०११०१, भारत						ankeauctions.com वर अपलोड करावेत.	ज्या ानावदा आतम तार	खनतर प्राप्त होताले त्य	या अवधानावदा
		३८०९, ४३६८ ३८०९, ४३६८ ३ n@bankofbaroda.co.in	फान : १११८ ९	४३७४४/२८१९२३६२ /@bankofbaroda.com,	~	समजण्यात येतील आणि त्य					22-	<u>}-</u>	
	Dalik VI Dalivua। बेबसाईट : www.l	bankofbaroda.com/tender			२.	मळकताकारता बाला/प्रस्त	ताव उघडण्याच	चा ताराख (ाललाव	ताराख) ०५–	११–२०२४ रोजीस https://bankeauctie	ns.com यथ दु. ३.५	० तदु. ४.०० वा. २	आह.
	जोडपत्र IV				₹.					एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळव	ज्ताचा लिलाव <b>ेज</b> अ	ाह जथ आह <sup>े</sup> जस	) आह ज आह
6	सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२	२ च्या नियम ८(१) नसार)		थावर मिळकतीकरिता)		आणि 'जे काही आहे ते							
I `	कब्जा सूचना (स्थावर मालमत्तेसात			वकारा वा गारवाग सिंब्युरिटावज्ञराग अंड रिकरपूर्वराग	8.	डिमांड ड्राफ्ट केवळ 'आधा						22010	0 0 0
ज्या अर्थी,		,		in the great factor and the second	۹.					नलाईन इलेक्ट्रॉनिक बोली द्वारे करण्यात येईल	बालादाराना सल्ला दण्य	गत यता का, इ−ालला	वि विक्री प्रक्रीया
निम्नस्वाध	सरीकार, बँक ऑफ बडोदा झेडओएसएआरबी – मुंबई चं	वे प्राधिकृत अधिकारी या नात		मिंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त	मध्ये भाग घेण्यापूर्वी तपशिलवार अटी करीता वेबसाईट पहावी.								
	यझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड				६. इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नावे लिंक https://bankeauctions.com/registration/signup द्वारे पोर्टल मे. सी१ इंडिया प्रा. लि. येथे नोंदण करावे आणि त्यांचे युझर आयडी आणि						र आयडी आणि		
	००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (ए			. सरोज रवींद्रकुमार विश्वकर्मा यांना सूचनेत नमूद									
	प्राप्त अधिकारांचा वापर करून <b>दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२</b> जेन्द्र संस्थार करून दिनांक ३१ <b>ऑक्टोबर, २०२</b>			<b>नाख श्र्याएँशी हजार मात्र)</b> ०९.०६.२०२४ रोजीस प्रशिक्षण घेऊ शकतात.									
	मे. आकांक्षा फॅशन्स (प्रोप. श्री. जितेन मोहन मनसुखा			र सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा ७. पुढील तपशिलकरीता आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकारी, (अनु. क्र. १ करीता - अरूण साहेबराव पाटणकर - संपर्क क्र. १५९४०९५९४१) आ									
	भ रु. ९,२६,६९,४६५.५२/- (रुपये नऊ कोटी सव्वीस ाणि बावन्न पैसे मात्र) २८.१०.२०२२ रोजीस अधिक त्या			विवत इतर असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि (अनु. क्र. २ करीता- अतुल साधुराम दळवी, संपर्क क्र. ९३२६३५१०४३) यांना किंवा सेवा पुरविठादार मे. सी१ इंडिया प्रा. लि., ईमेल					त., ईमे <b>ल: tn@c1</b> i	india.com &			
	गाज आणि प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेप			ना तेषणत येते की बुँक ऑफ बहोतचे पश्चिकत   support@bankeauctions.com, फान के. + ९१७२९१९४/२५/२६ यांवर संपर्क संधावा. तारखराजास वराल स्थावर मालमत्ता/तारण मत्ता विक्री, दुरावा आण/						वा आणि/किंवा			
होते.		· · · · · · · · · · · · · · · · · · ·		ावाली वर्णन केलेल्या मिलकतीचा कब्जा मुद्र अंक्टरच्या निकाली काढण्यापासून एएचएफएल च्या प्राधिकृत आधेकारा/एएचएफएलला निबंधात करणार आदेश आण/ किंवा काटाचा निर्णधाज्ञा नाहा आह.									
रकमेची	परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठ	stल्याने, याद्वारे कर्जदार/हमीव							adharhousing.com	m मध्ये दिलेल्या			
	/संचालक आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की,		च्या अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच	वापर करून दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला.		लिंकचा संदर्भ घ्यावा.							
	चे उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)		विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त										
	ान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खाली वर्णन केले	ल्या मिळकतीचा कब्जा दिनांक	Lama (the same of a second a dist tampa) (the	ज्लेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, भायंदर					(प्राधिक	हत अधिकारी)			
	≀०२४ रोजी घेतला. कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालक आणि सर्वसामान्य जन	वेच्य मार्या जागर के मार्ट के के		- (रुपये तेवीस लाख त्र्याऐंशी हजार मात्र)	) हिनांक : ०१.१०.२०२४ आधार डाकसिंग फायनान्स								
	कजदार/हमादार/गहाणदार/संचालक आणि सवसामान्य जन कतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताई		ि	राने पुढील व्याज अधिक शुल्क, प्रभार, खर्च याच्या 🛛 🗕									
	कताशा ज्यवहार करू नेप प संदर मिळकताशा कराशा का गताह ९,२६,६९,४६५.५२/ – (रुपये नऊ कोटी सठवीस लाख		अधान राहाल.	anta aran 82 a) an aran (7) ar aran (7)									
	<b>ावन्न पैसे मात्र)</b> अधिक त्यावरील न लावलेले/न बजावर		च्या	दर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे			0		$\rightarrow$			$\sim$	
भाराअधी	न राहील.	-	कजदार याच लंब वंधून वतल जात आह. म्थालर फि	व्यकतीचे वर्णन	1		मार	ດ ດາ[-	आप	रेटिव्ह बँक (मुंब	इ) लि.	लिल	नाव
	च्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या			श्कताच वणन डेंग, सनटेक ॲक्स वर्ल्ड-४, नायगाव पूर्व, तालुका	(	KB V				ल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक)			
तरतुदींकडे	डे कर्जदार/हमीदार/गहाणदार/संचालकयांचे लक्ष वेधून घेतले	ं जात आहे.	वर्सई, जि. पालघर ४०१२०८.	,	1		मध	व्यवर्ती कार्यालयः ''मरु	,	क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंब	ई–४०० ०६३,	सूच	ना
	स्थावर मिळकतीचे वर्णन			सही/-	1					८५ / ६९४९०१३४ / ६१८९००८३.	,	6	
	स्ट्रेयल युनिट क्र. १३६ चे समन्यायी गहाण, तिसरा मजला, .सोसायटी लि. सी. एस. क्र. १/६३४, लेडी जमशेदजी रोड								*.	ळकतींचे लिलाव विक्री			
	.सासायटा लि. सा. एस. क्र. १/६३४, लडा जमशदजा राड ०००१६, एरिया ३०० चौ.फू. बिल्ट अप.	रत्तत, एस. कार माग. माहाम,	<sup>jaई</sup> दिनांक: २५.०९.२०२४ ठिकाण: नायगाव पर्व	प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा				4	न्यावर मि	ळकताच ाललाव विक्रा			
	०००९५, एरिया ३०० चा.फू. 1972 अप. स्टेयल युनिट क्र. ११७ चे समन्यायी गहाण, तिसरा मजला,	. काकड उद्योग यनित भवन		[	सिक्युवि	रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अ	ऑफ फायनान्शिः	अल ॲसेटस् अँड एन्प	कोर्समेंट ऑफ सिव	rयुरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिर्ट	इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स ,	२००२ च्या नियम ८(६	) अन्वये खालील
	स्ट्रवेश युगिट क्र. १९७ व समन्याया गहांग, तिसरा मेजरत, .सोसायटी लि. सी. एस. क्र. १/६३४, लेडी जमशेदजी रोड				स्थावर	(मिळकती/तिच्या <b>'जे आहे जे</b>	नेथे आहे आणि	ा जे आहे जसे आहे त	<b>तत्वाने'</b> खरेदी ब	र्जरता जनता/इच्छुक बोलीदरांकडून मोहोरबंद प्रस	11व/निविदा मागवित आह	ē.	
	०००१६, एरिया ३३० चौ.फू. (कार्पेट)	and the second subjects			अ.	गहाणदार/कर्जदाराचे नाव		सूचनेप्रमाणे थकबाकी	1766.11	मालमत्तेचे वर्णन आणि	i. राखीव किंमत	i. निरिक्षणाचा	निविदा
	न मोहन मनसुखानी, प्रोप. मे. आकांक्षा फॅशन्स यांच्या नावे उ	મી.	ZEB		अ. क्र.	गहाणदार/कजदाराच नाव आणि शाखा	मागणा र	तूजगत्रमाण अकवाका	বিদ্যাল	मालमत्तच वर्णन आणि बँकेकडे भार जात	i. राखाव किमत ii. इसारा अनामत	ा. ।नारक्षणाचा दिनांक व वेळ	ानावदा उघडण्याच्या
		सही									रक्कम (इअर)	ii. निविदा/	दिनांक आणि
	26/08/2028	प्राधिकृत अधिव		परिशन लिमिटेड							iii. बोली वाढविण्याची	प्रस्तावाचे	वेळ
ठिकाण:	मुबइ बॅक ऑफ	बडोदा झेडओएसएआरबी-म्		न्टर १६ए, नोएडा - २०१३०१ (उ. प्र.)							रक्कम	सादरीकरणाची वेळ	
				हंग, २ रा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी,							(सर्वोच्च वर आणि वर	आणि अंतिम	
		·		097 HEILING							बोली रक्रम)	दिनांक	
	कब्जा सूचना							रीखा : १६.११.२०२१		प्लॉट क्र. २१८, २१९, २२०, २४५, २४६ आणि	i. रु. ६०,००,०००/-	i. 06.80.2028	२२.१०.२०२४
ज्याअर्थी,	जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी प	फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड अ		officer@zeemedia.com				000033330000789	९:	२४७, सेक्टर ३६, करवे, नेरूळ, नवी मुंबई - ४००	ii. रु. ६,००,०००/-	स. ११.०० ते 	स. ११.३०
	ग्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन अं			एमएच१९९९पीएलसी१२१५०६			१५.११.२०२१ र क ५० २४ ७२४		०% जाने गरीज	७०६ वर बांधकामित साई दरबार को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील	iii. रु. ५०,०००/-	सायं. ०५.००	
	र ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिर			दूरध्वनीः ०१२०-२५११०६४-७३		रु -	२. ५०,९४,७९८ व्याज ⊥ १९ १०	,०० सह दर साल ४,९० २०२१ प्रायन प्रतिणाणं	७७० दरान पुढाल सह त्यावसील रह	हाऊासग सांसायटा लि. अशा ज्ञात इमारतामधाल पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०१, मोजमापित		ii. २१. १०.२०२४ सायं. ०५.००	
	वे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्यान			<u> 11 आणि रिमोट ई-मतदान माहिती</u>			व्याज + १६.११. साल २% दराने टं		त्त् जापराल द्(	पाहल्या मजल्यावराल फ्लट क्र. १०१, माजमा।पत ६१५.०० चौ. फु. (५७.१५ चौ. मी.) बिल्ट अप		dim, 04,00	
कर्जदार/ग	सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेम			।। कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सभासदांची विशेष				दडात्मक व्याज कोणतीही रक्कम भरणा	। केल्यास )	दरप.०० चा. फू. (५७.१५ चा. मा.) बिल्ट अप क्षेत्र. (बँकेसह प्रत्यक्ष कढजा)			
	ासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढी	ज जगान जगा भगानेको भगाने		न अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ) इंडिया (''सेबी 📗 🗕			/ / / - / / / / / / / / / / / /			and the second second meanly			
					2	श्री प्रतीणधार्थ विवास्त्रीभगर्थ -	प्राणी क्वन न्य	ਸ਼ਿਸ਼, 99, 93, 5-56		ती भी रोट सारीमान भावेतर (मर्न) मान स्मर्भ	1 × 98 1	1 0/ 80 2024	22 2 - 2 - 2 - 2
खर्च, परि	व्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून <b>६० दिवसांत</b> च्			ालय (''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारे निर्गमित				रीख : १४.१२.२०२१ २०१७३२५००००१६७४	<b>.</b>	बी. पी. रोड, खारीगाव, भाईंदर (पूर्व), गाव खारी, जिल्ला जाणे – ४०१ १०५ येथे स्थित, व्ययलेल्या		i. ०८.१०.२०२४ स. ११.०० ते	२२.१०.२०२४ ट्राउ २०
	व्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून <b>६० दिवसांत</b> च्	वुकती करण्यासाठी <b>मागणी सू</b>	वना सर्क्युलर्स'') आणि कारभार व्यवहार मंत्र प्रयोज्य प्रार्थादर्शन तन्त्रे (प्राणन्ते, (प्रतन्ति			झाला व		008939400008593	<b>к:</b>	बी. पी. रोड, खारीगाव, भाईंदर (पूर्व), गाव खारी, जिल्हा ठाणे – ४०१ १०५ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या जुना सर्व्हे क्र. ११४, नवीन सर्व्हे	ii. रु. १,९०,०००/-	i. ०८.१०.२०२४ स. ११.०० ते सायं. ०५.००	२२.१०.२०२४ दु. ३.३०

आ. अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/सह- कर्जदार/हमीदार/	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत	दिनांक/वेळ आणि
		गहाणदार	देय (रु.)	कब्जा प्रकार
\$	४५६३९४२०००३०७०	१) संजय रामदास जयंकर, २) वंदना संजय जयंकर	२४.०७.२०२४ रु. १५,८०,२८३.०९ (रुपये पंघरा लाख ऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी आणि नऊ पैसे मात्र) २२.०७.२०२४ रोजीस	तारीखः २९–०९–२०२४ चेळः सांय.०४.५५ सांकेतिक कब्जा

**तारण मत्तेचे वर्णन** : स्थावर मिळकत असलेले जमिन मोजमापित खले आणि बिल्ट अप क्षेत्र ६३.२२ चौ.मीटर्स., आणि त्यावरील तळ मजला + पहिला मजला एकण बिल्ट अप क्षेत्र ६४.५८ चौ.मीटर्स. असलेले आणि येथे स्थित सर्व्हे क्र.६०/१ ते ९ए. (संगणकीकृत नुसार ७/१२ अर्क सर्व्ह क्र.६०/१/ते/९/ए/प्लॉट/३३), प्लॉट क्र.३३, ब्लॉक क्र.१ (ए), मौजे जळगाव शिवार, ता आणि जिल्हा जळगाव-४२५००१ चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः प्लॉट क्र.३२, पश्चिमेकडेः ब्लॉक क्र.२, दक्षिणेकडेः ब्लॉक क्र.१ए, उत्तरेकडेः ९ मीटर रूंद रस्ता.

ş			89.06.7078			
		१) कुंडलिक	रु. ४,८७,९१२.८२	तारीखः		
		पुंजाहारी काळे,	(रुपये चार लाख सत्त्याऐंशी	28-08-5058		
	\$0%0 <i>\$</i> E\$000\$%\$\$	२) अनिता	हजार नऊशे बारा आणि	वेळ : दु.३.२०		
		कुंडलिक काळे	ब्याऐंशी पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा		
		-	१५.०७.२०२४ रोजीस			
	तारण मत्तेचे वर्णन : ग्रामपंचायत मिळकत क्र.१४७, खंडोबा माला, मौजे देहरे, ता. आणि जिल्हा					
	अलावचार ४९४००१ सेथे ह	जिन आणि आपलेले उ	गवा गिलकत अगलेले जगित ग	पेचपाणिच क्षेत्र २४००		

असून सभासदांद्वारे प्रतिपत्रीची नियुक्ती करति सुविधा उपलब्ध नसतील. ईजीएम दरम्यान ई–मतदान आणि रिमोट ई–मतदानाकरिता सूचनाः

सप्टेंबर ३०, २०२४ रोजी कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत असणाऱ्या

ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक रित्या पाठविण्यात आल्या आहेत.

सभासदांनी नोंद द्यावी की, स्पष्टीकरणात्मक विवरणासह ईजीएमची सूचना

www.zeemedia.in येथे आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) चे www.bseindia.com

आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)चे www.nseindia.com

येथेदेखील अनुक्रमे आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)चे

संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ईजीएम मध्ये पार पाडण्यासाठी व्यवहारांच्या बाबींच्या संदर्भात संबंधित दस्तावेज ईजीएम

दरम्यान आणि कंपनीची वेबसाईट वर सभासदांद्वारे निरिक्षणासाठी खुले ठेवले जाईल.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे ईजीएम चे ठिकाण म्हणून मानले जाईल.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत भाग घेणाऱ्या सभासदांना अधिनियमचा केलम १०३ अंतर्गत

गणपतीं च्या हेतकरिता गणण्यात येतील. या ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात

## आधार हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय : यनिट क्र. ८०२. नटराज रुस्तमजी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. it, एम.बी. इस्टेट रोड, विरार-पश्चिम, ठाणे-४०१३०३ (महाराष्ट्र).

### ाना

Aad

har

ત ાંગાવેલા (આમ.≭ેલ્સ અળ્ક દા). અલાગ	ित्यामा आने व आराल भागा काभनत्वरूभा विकल		in indiana india	North and and and	,	and a standard a statute			
गची सक्लम : रु.४,७९,८१,८९२.४० / – इरठे ३,८९,९०० / – क्र. (२): BCT/२४ – २५/१७७ वरींशव ,०९,२०२४ मागवित आहे. काम आणि स्थान :	देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा विक्री, गहाणवट, बश्वीसपत्र, दान, दावा, वहिवाट, कुळ, भाडेपट्टा, वगैरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी	आ. क्र	हमीदार	तारीख आणि रक्कम		स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रा.किं.)	इसारा अनामत रक्कम (इअर) (रा.किं.च्या १०१	प्रकार
सोनगड विभाग – वर्ष २०२४ – २५ करीता (पी.वे.) – बोरडोली अधिकाराअंतर्गत ऊन पी वे चे परिरक्षण कार्य. संयुक्त निविदा एस ॲण्ड टी). अंदाजे कामाची रक्कम : .,०४,७५६.९७/– इरठे : ,५००/– सादर करण्याची तारीख आणि	सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन चौदा दिवसांचे आत निम्नलिखित स्वाक्षरीकारांना जुचंद्र नाका, नायगाव पुर्व, ता. वसई, जि. पालधर या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणचाही कसत्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडुन दिलेला आहे असे	\$	(कर्ज कोड क्र. ०७४०० कल्याण शाखा) दिनेश बलराज कनोजिया निकिता डी. कनोजिया ( कर्जदार)	आणि (कर्जदार), रु.	४था मजला, जबळ, मानपा – मिळकतीचे स	र्ग्व ते भाग आणि विभाग धारक फ्लॅट क्र. ४० भार्गव पॅलेस, इम्प्रेस मॉल जवळ, साई बाबा मं डा रोड, सागाव, ठाणे, महाराष्ट्र–४२१२०१ धा र्वि ते भाग आणि विभाग. <b>सिमाबद्ध:</b> पूर्व: अ३ चेम: रोड, उत्तर: अज्ञात बिल्डिंग, दक्षिण: अ३	दिर २२,९८,७३०/- त्क गत	रु. २,२९,८७३/-	प्रत्यक्ष
२२.१०.२०२४ रोजी, १५.०० वा पर्यंत. 1 तारीख आणि वेळ : २२.१०.२०२४ ३० वाजता. अधिक तपशीलांसाठी आमच्या www.ireps.gov.in या 11 मेट द्या. 11 बिcebook.com/WesternRly	समजून सदर मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. ठिकाण : वसई दि. : ०१/१०/२०२४ सही/- ॲड. दिपक यशवंत कोळी (खोरदीदाराचे वकील)	2	(कर्ज कोड क्र. १२२०० विरार पश्चिम शाखा) अंड्रे अर्रावेंद शाह(कर्जदा अंरॉन अर्रावेंद शाह आपि अर्रावेंद शाह (सह-कर्ज पराग जे. कांबळे (हमीदा	ार) रु. गे आयरिस २३,३२,०५५/ दार),	क्र. २, फ्लॅट भावेश प्लाझ - महाराष्ट्र, ४०१ सिमाबद्धः पृ	ार्व ते भाग आणि विभाग धारक स.क्र. ३२वी ' क्र. १०३, १ला मजला, बी विंग, दिया अपा ा जवळ, सोपारा लक्ष्मी छेडा मार्ग सोपारा, ठा १२०९. र्व्त: मोकळा प्लॉट, पश्चिम: ए विंग/जीना, उ र्टमेंट, दक्षिण: मोकळा प्लॉट.	र्£., २०,०९,७००/- णे,	रु. ∙ २,००,९७०/-	प्रत्यक्ष
Bank of Baroda फोन : २२२८४: इंगेल: dbbhaw( येव: www.bank Cossil सूराना (स्थ प्रिया आप.कबडोदा चे प्राधिकृत अभि तायनात्विअल ऑसेस्ट अँघ ) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमें ) सहवाच्हार्य विषयकर्मा आणि श्रीम. रकम रू. २३,८३,०००/ – (रुपये तेवीस त व्याज /न लावलेले व्याज ज्यासह परतफेड स मार लालबहार्यु विषयकर्मा आणि वरील उद्धे प्रेट्ठेवित इतर आणि सर्वसामान्य जनतेला सूच प्रेर्युद्धेवित इतर आणि सर्वसामान्य प्रातिले होते. पाखेच्या रकम रू. २३,८३,०००/ – (,२०२४ रोजीस त्यावरील कॉन्टरॅक्युअल दरा राहील. लांच्या विभोचनकरिता उपलब्ध बेळेच्या संदर यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळक 5. ८०३, ८ वा मजला, हिल व्यू - १ बिल्डि	पर मिळकतीकरिता) कारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्र्यशन ह सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त जी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. सरोज रवांट्रकुमार विश्वकर्मा यांना सूचनेत नमूद ताख व्र्याऍशी हजार मात्र) ०९.०६.२०२४ रोजीस दर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा खेत इतर असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि ना देण्यात येते की, बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत वर्णन केलेल्या मिळकतीचा कल्जा सदर ॲक्टच्या प्रेर करून दिनांक २५ सप्टेंबर २००२४ रोजी घेतला. ान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त ला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, भायंदर (रुपये तेवीस लाख व्याऍशी हजार मात्र) ने पुढील व्याज अधिक शुल्क, प्रभार, खर्च याच्या र्यत कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे		समजण्यात येतील आणि मिळकतीकरिता बोली/ऽ वरील नमूट् मिळकतीवरी आणि 'जे काही आहे डिमांड ड्राफ्ट केवळ 'आ लिलाव/बोली ही वेबसा मध्ये भाग घेण्यापूर्वी तर्पा इच्छुक बोलीदारांनी त्यांन् पासवर्ड विनामुल्य प्राप्त प्रशिक्षण घेऊ शकतात. पुढील तपशिलकरीता अ (अनु. क्र. २ करीता- support@bankeau निकाली काढण्यापासून प विक्रीच्या तपशिलवार अ लिंकचा संदर्भ घ्यावा.	त्यानुसार त्या नाकारण्यात येती स्ताव उघडण्याची तारीख (लि ल कोणत्याही प्रकारच्या कोणत ते तेथे आहे' तत्वाने करण्यात i प्राप्त हाऊसिंग फायनान्स लिमिटे ईट https://bankeauctions शेलवार अटी करीता वेबसाईट' के तावे लिंक https://bankea करावे. इच्छुक बोलीदारांना से न अतुल साधुराम दळवी, इ ctions.com, फोन क. + ९१ एएचएफएल च्या प्राधिकृत अधि टी आणि शर्तीकरिता कृपया आ ह रक्कम रु. १००००/- आहे. भारत को	त. इअरवर कोणते ताव तारीख) ०५ - गाही दायित्वाकरित इं यांच्या नावे क .com द्वारे फक्त अ हावी. Jotions.com/re Jugtaolack मे. टंड च्या प्राधिकृत . देयर्क क्र. ९३२६ ७२९१९८११२४/ कारी/एएचएफएल बार हाऊसिंग फाय-	११-२०२४ रोजीस https://bankeauction । एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळव एण्यात यावा. गॅनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली द्वारे करण्यात येईल egistration/signup द्वारे पोर्टल मे. सी१ इंडि सी१ इंडिया प्रा. लि. कडून वेबसाईंट http अधिकारी, ( अनु. क्र. १ करीता- अरूण र ३४९०४३) यांना किंवा सेवा पुरविठादार में १२५/२६ यावर संपर्क साधावा. तारखेरोजीस व ाला निर्बंधीत करणारे आदेश आणि/ किंवा कोत नान्स लिमिटेड (एएचएफएल) तारण धनको, वेव रेटिटह वॅक (मुंब सस्टी-स्टेट शेडयुल्ड बँक)	ons.com येथे दु. ३.५ हतीचा लिलाव 'जे आ . बोलीदारांना सल्ला देण्य या प्रा. लि. येथे नोंदण व s://bankeauctions. याहेबराव पाटणकर- 1. सी१ इंडिया प्रा. लि रील स्थावर मालमत्ता/त तिनि नेथेधाज्ञा नाही आ रसाईट म्हणजेच www.a आधार हा जिंके) लि.	२० ते दु. ४.०० वा. ३ तहे जेथे आहे'' 'जसे तात येतो की, ई-लिलात हरावे आणि त्यांचे युझ .com द्वारे ई-लिलाव संपर्क क्र. ९५९४०९१ त., ईमेल: tn@c1i तारण मत्ता विक्री, दुराव हे. aadharhousing.com	आहे. आहे जे आहे व विक्री प्रक्रीय र आयडी आपि वर ऑनलाई वर ऑनलाई त आणि/किंग् n मध्ये दिलेल्य त अधिकारी तमिटेड करीत 
जि. पालघर ४०१२०८. इ. २५.०९.२०२४	सही/- प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा			मध्यवती कार्यालयः	दू. ६१८९००	र क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोंग्गाव (पूर्व), मुंब २८५ / ६९४९०१३४ / ६१८९००८३. 1ळकतींचे लिलाव विक्री	इ-४०० ०६३,	सूज	
गणः नायगाव पूर्व						क्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी करिता जनता/इच्छुक बोलीदरांकडून मोहोरबंद प्रस			अन्वये खालील
	<b>रिशन लिमिटेड</b> र १६ए, नोएडा - २०१३०१ (उ. प्र.) , २ रा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी,	अ. क्र.	गहाणदार/कर्जदाराचे नाव आणि शाखा	मागणी सूचनेप्रमाणे थक	गकी खकम	मालमत्तेचे वर्णन आणि बँकेकडे भार ज्ञात	i. राखीव किंमत ii. इसारा अनामत रक्कम (इअर) iii. बोली वाढविण्याची रक्कम (सर्वोच्च वर आणि वर बोली रक्कम)	i. निरिक्षणाचा दिनांक व वेळ ii. निविदा/ प्रस्तावाचे सादरीकरणाची वेळ आणि अंतिम दिनांक	निविदा उघडण्याच्या दिनांक आणि वेळ
	icer@zeemedia.com गएच१९९९पीएलसी१२१५०६ रूष्ड्वनीः ०१२०-२५११०६४-७३	۶	कु. गीता प्रकाश सणवाल (दिवा शाखा) (२ री लिलाव सूचना)	मागणी सूचना तारीखः १६.११.२० कर्ज खाते क्र. ००९०३३३३००० १५.११.२०२१ रोजीस रु. ५०,२४.७२८.उसह दर साल व्याज + १६.११.२०२१ पासून परि साल २% दराने दंढात्मक व्याज (यजा त्यानंतर कोणतीही रक्कम १	<b>२४९:</b> ९.९०% दराने पुढील गामांसह त्यावरील दर	२४७, सेक्टर ३६, करवे, नेरूळ, नवी मुंबई – ४०० ७०६ वर बांधकामित साई दरबार को–ऑपरेटिव्ह	i. रु. ६०,००,०००/- ii. रु. ६,००,०००/- iii. रु. ५०,०००/-	i. ०८.१०.२०२४ स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१. १०.२०२४ सायं. ०५.००	२२.१०.२०२४ स. ११.३०
ार्स'') आणि कारभार व्यवहार मंत्रात य मार्गदर्शक तत्वे/परिपत्रके (एकत्रित वता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ३ ( (''लिस्टिंग रेम्यूलेशन्स'') आणि त्य र च्या सर्व प्रयोज्य तरतुदी (''अधिनि म सूचनेत नमूद केलेल्या व्यवसाया- सी'')/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल	ग्य (''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारे निर्गमित गणे ''संबंधित परिपत्रके'' म्हणून संदर्भित) ाँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, ान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, वम'') नुसार सप्टेंबर २७, २०२४ रोजीच्या व्या व्यवहारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे मंगळवार	2	श्री. प्रवीणभाई खिमजीभाई झाला संयुक्त /सह –कर्जवार: सौ. न्योती प्रवीण झाला (मीरा रोड (पूर्व) शाखा (२ री लिलाव सूचना)	मागणी सूचना तारीख : १४.१२.२० कर्ज खाते क. ००१७३२५०००० २०.११.२०२१ रोजीप्रमाणे ६. १४,४९,१८९.२६/ – सह दर स पुढील व्याज + २१.११.२०२१ पा त्यावरील दर साल २% दराने दंडात्य (यजा त्यानंतर कोणतीही रक्तम भ	६७४: ल १३.९०% दराने जून परिणामांसह एक व्याज	बी. पी. रोड, खारीगाव, भाईंदर (पूर्व), गाव खारी, जिल्हा ठाणे – ४०१ १०५ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या जुना सर्व्हे क्र. ११४, नवीन सर्व्हे क्र. ९९, हिस्सा क्र. ८ धारक जमिनीवर बांधकामित लवली पॅलेस क्र. २ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या तळ मजल्यावरील बी विंग येथील फ्लंट क्र. जी-४, मोजमापित २६,०२ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र (२८० चौ. फू. बिल्ट अप क्षेत्राशी संलग्नित). <b>(बॅकेसह प्रत्यक्ष कब्जा)</b>		i. ०८.१०.२०२४ स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. ११. १०.२०२४ सायं. ०५.००	२२.१०.२०२ दु. ३.३०
<b>प्रोबर २२, २०२४ दु. १२.०० वा</b> . घेष त परिपत्रकेला अनुसरुन स्पष्टीकरणात्म र ३०, २०२४ ग्रेनी संपन्नी (टिपॉलिय	क विवरणासह ईजीएमची सूचना सोमवार,	æ	श्री. विजय ललितचंदर रानपुरा संयक्त /सह –कर्जदार :	मागणी सूचना तारीख : ०७.०६.२० कर्ज खाते क. ००२७३३३३००० २८.०५.२०२१ रोजीप्रमाणे		धोवली, पापडी, चौबारेच्या जवळ, तालुका वसई, वसई (पश्चिम), जिल्हा पालघर - ४०१ २०७ येथे स्थित रिलायबल अलिन अशा ज्ञात इमारतीच्या बी	ii. रु. २३,०००/-	i. १४.१०.२०२४ स. ११.०० ते सायं. ०५.००	२५.१०.२०२ स. ११.३०

वौ.फू., बिल्ट अप क्षेत्र १२०० चौ.फू. चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः महसूल रेकॉर्ड नुसार, पश्चिमेकडेः महसूल रेकॉर्ड नुसार, दक्षिणेकडेः महसूल रेकॉर्ड नुसार, उत्तरेकडेः महसूल रेकॉर्ड

	ગુલાર.			
ş			88.06.2028	तारीखः
		१) देवेश सुभाष	रु. १७,७०,७९२.१२	28-08-5058
		पांडे,	(रुपये सतरा लाख सत्तर	वेळ् : दु.१२.२१
	४५६३९६१००००८९३		हजार सातशे ब्याण्णव आणि	साकेतिक कब्जा
		२) वंदना देवेश पांडे	बारा पैसे मात्र)	
			१५.०७.२०२४ रोजीस	

तारण मत्तेचे वर्णन : स्थावर मिळकत असलेले मोजमापित येथे स्थित क्र.पीओ.टीयु.ता. भुसावळ क्र.ता.जिल्हा जळगाव असलेले मौजे सुनसगाव, ता. भुसावळ, ग्रामपंचायतीचे बिगरशेती रहिवासी एनए प्लॉट चे ते सर्व भाग आणि विभाग., मौजे सुनसगाव बिगर शेती प्लॉट चे खालील वर्णन मध्ये सर्व्हे/गट क्र.२१/१ येथे भुसावळ गणनेनुसार ७/१२ कायमस्वरूपी खालीलप्रमाणे तुम्हाला विकले जातात.: **प्लॉट क्र.४६:** चौ.मीटर: १६८.९९, ई.बी.एम: १२.७५, डब्ल्यू.बी.एम: १२.७५, एन.बी.एमः १३.५, एस.बी.एमः १३.५

प्लॉट क्र.४६: चौ.मीटरः १६८.९९ ई.बी.एमः १२.७५, डब्ल्यू.बी.एमः१२.७५, एन.बी.एमः १३.५ एस.बी.एमः १३.५., एस.बी.एमः १३.५., <u>प्लॉट क्र ४७:</u> चौ.मीटरः १६२, ई.बी.एम.१२, डब्ल्यू.बी.एमः १३.५, एस.बी.एमः१३.५, <u>प्लॉट क्र ४८:</u> चौ.मीटरः १६२, ई.बी.एमः १२, डब्ल्यू.बी.एमः १२, एन.बी.एमः १३.५, एस.बी.एमः १३.५, एकूण क्षेत्रः ४९२.९९ चौ.मीटर., सीमाबद्ध किंवा त्यादिशेनेः प्लॉट क्र.४६ः पूर्वः प्लॉट क्र.५१, पश्चिमः ९ मीटर रूंद रस्ता, उत्तरः प्लॉट क्र.४७, **दक्षिणः** ६ मीटर रूंद रस्ता. **प्लॉट क्र.४७: पूर्वः** प्लॉट क्र.५०, **पश्चिम**: ९ मीटर रूंद रस्ता, **उत्तरः** प्लॉट क्र.४८, **दक्षिणः** प्लॉट क्र.४६, **प्लॉट क्र.४८ः पूर्वः** प्लॉट क्र.४९, **पश्चिमः** ९ मीटर रूंद रस्ता, उत्तरः सर्व्हे क्र.२१/२, दक्षिणः प्लॉट क्र.४७

8	<i>\$0,</i> 90 <i>,668000,93</i> 8	१) आफताब इस्माईल शेख, २) गोहर आफताब शेख	२४.०७.२०२४ रु. ७,२६,४०१.६४ (रुपये सात लाख सव्वीस हजार चारशे एक आणि चौसष्ट पैसे मात्र) २२.०७.२०२४ रोजीस	तारीखः २९-०९-२०२४ वेळ : दु.१.५० सांकेतिक कब्जा			
	तारण मत्तेचे वर्णान :आर.सी.सी. रचना तळ मजला बिल्ट अप क्षेत्र २४.०९ चौ.मीटर्स., आणि पहिला मजला बिल्ट अप क्षेत्र १३.८१ चौ.मीटर्स., एकूण बिल्ट अप क्षेत्र ३७.९ चौ.मीटर्स., येथे स्थित						
	नगरदेवळे, ता आणि जिल्हा अहमदनगर त्यासह अहमदनगर जिल्हा परिषदच्या हद्दीत, अहमदनगर						
	बांधेकमित त्यावरील सर्व्हे क्र.२३२/३बी/२/१, मोजमापित एआरएए २ हेक्टर १२आर. पोट खराबा						
	० हेक्टर ०५आर एकूण मोजमापित क्षेत्र २हेक्टर १७आर पैकी चे फेज क्र.३, रो ब्लॉक युनिट क्र.१,						
	एकण प्लॉट मोजमापित क्षेत्र २४ ०९ चौ मीटर्म चे ते सर्व भाग आणि विभाग वा किंवा त्यानिशेने						

	पूर्वकडेः सर्व्हे क्र.२३२ पी, पश्चिमेकडेः युनिट क्र.२, दक्षिणेकडेः सर्व्हे क्र.२३२ पी, उत्तरेकडेः अंतर्गत रस्ता.				
ધ			22.09.2028	तारीखः	
	३०७०९४२०००३८८३ आणि ३०७०९४३००००६९९	१) दिपक रमेश कराळे, २) रेणुका दिपक कराळे	रु.१७,३६,६३२.०० (रुपये सतरा लाख छत्तीस हजार सहाशे बत्तीस मात्र) १८,०७ २०२४ रोजीस	२९.०९.२०२४ वेळ : दु.१२.४० सांकेतिक कब्जा	

तारण मत्तेचे वर्णन : स्थावर मिळकत मोजमापित बिल्ट अप क्षेत्र ५३.१० चौ.मीटर + अगणिव सामान्य प्रक्षेपण क्षेत्र २३.२२ चौ.मीटर., सर्व्हे क्र.१६६/३/२/१६७, प्लॉट क्र.७+८/७, जगदंब अपार्टमेंट २रा मजला, फ्लॅट क्र.२०१, मौजे दरेवाडी, जिल्हा अहमदनगर-४१४००२ चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सदर सीमाबद्ध खालीप्रमाणेः वर किंवा त्यादिशेनेः पूर्वः साइड मार्जिन, दक्षिणः समोर मार्जिन, पश्चिमः साइड मार्जिन, उत्तरः फ्लॅट क्र. २०२ आणि जिना

न्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्या कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल** फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद् दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/ तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना** स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन राहिल.

	ठिकाण : अहमदनगर/जळगाव/महाराष्ट्र	सही/- प्राधिकृत अधिकारी	1			
	दिनांकः ०१.१०.२०२४	जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता				
जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमशिंयल बँक)						
	<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२वी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगलुरू - ५६००७१.					
	<u>शाखा कार्यालय</u> ः कार्यालय क्र.७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे-४११०३७					

- लिस्टिंग रेग्यूलेशन्स च्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, कंपनी एजीएम येथे संमत प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिक रित्या त्यांचे मत देण्यासाठी सुविधा सभासदांना पुरवित आहे. प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद मंगळवार, ऑक्टोबर १५,२०२४ (कट ऑफ तारीख) रोजी <u>www.evoting.nsdl.com</u> येथे एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती (''रिमोट ई-मतदान'') त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली नोंदवू शकतात. कट ऑफ तारीख रोजी डिपॉझिटरीद्वारे देखभाल करण्यात आलेल्या लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणारे सभासद एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत
- रिमोट ई–मतदान कालावधी शनिवार, ऑक्टोबर १९,२०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, ऑक्टोबर, २१,२०२४ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. त्यानंतर रिमोट ई-मतदान सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल. ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सभासदांना त्यानंतर सुधारता येणार नाही.
- कट ऑफ तारीख अर्थात शुक्रवार, सप्टेंबर २३, २०२२ पूर्वी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिन्सद्वारे वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर सभासद ज्यांनी शेअर्स संपादित केले आहेत, ते evoting@nsdl.co.in वा complianceofficer@zeemedia.esselgroup.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, ज्या व्यक्तींनी एनएसडीएलसह आधीच रिमोट ई-मतदानाकरिता नोंदणीकृत केले त्यांनी अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरता येईल आणि मत देता येईल एजीएममध्ये उपस्थित सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिले नाही ते ण्जीणम दरम्यान ई–मतदानादारे त्यांचे मत देण्यास पात्र आहेत. रिमोट ई–मतदानादारे ज्या सभासदांनी मत दिले आहे, ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र आहेत, परंतु ते सभेत मत देण्यास पात्र नाहीत.
- प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद आणि कंपनीकडे त्यांचा ई–मेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सह त्यांच्या ई-मेल नोंदणी करण्यास विनंती आहे वा तपशिलासह आरटी यांना लिहावे. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह ईमेल पत्ता अपडेट करण्याची/नोंदणीकृत करण्याची विनंती आहे.
- ٠ इलेक्ट्रॉनिक मताची प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेत तपशिलवार दिली आहे आणि एनएसडीएलचे संकेतस्थळ www.evoting@nsdl.com यावरदेखील उपलब्ध आहे. चौकशीकरिता सभासदांनी 'फ्रिक्नेन्टली आस्क्ड क्वेश्नन्स (एफएक्युज)' याचा संदर्भ घ्यावा आणि ई-मतदानाकरिता डाऊनलेड सेक्शन अन्वये सभासदांकरिता एनएसडीएलचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असणारे वापकर्ता पुस्तिका पाहावे. ईजीएमदरम्यान वा त्यापूर्वी सभासदांना कोणतेही सहाय्य हवे असल्यास, evoting@nsdl.co.in येथे वा एनएसडीएल यांना पदच्युत ई-मेल आयडी: evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष किंवा श्रीम. पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ वव्यवस्थापक यांच्यागशी संपर्क साधावा वा टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० येथे संपर्क साधावा.
- ई-मतदान व्यतिरिक्त ईजीएमशी संबंधित कोणत्याही शंका वा अडचणी असल्यास, complianceofficer@zeemedia.com येथे कंपनी सचिव यांना कळवावे वा श्रीम. सुरभी गंगातीरकर कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३ येथे, दूरः +९१ ०२२ ४९१८६२७०, फॅक्सः +९१ ०२२ ४९१८६०६०, ई-मेलः rnt.helpdesk@linktime.co.in यांना संपर्क साधावा.

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/-रंजीत श्रीवास्तवा ळः नोएडा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ीखः सप्टेंबर ३०, २०२४ सभासदस्यत्व क्र. ए१८५७७

1	सौ.स्नेहल परशुराम खाडे	०५.०५.२०२२ रोजीप्रमाणे	सर्व्हे क्र. ३३९/२, मोजमापित एच.आर. ०-१०-	iii. も、 その、 ののの/-	सायं. ०५.००	
1	(वसई पश्चिम शाखा)	रु. २०,०२,२८३/ – सह दर साल ९.९०% दराने पुढील	२० वरील जमिनीच्या भागावर बांधकामित श्री		ii. ०७.११.२०२४	
1		व्याज + ०६.०५.२०२२ पासून परिणामांसह त्यावरील दर	सिद्धीविनायक अपार्टमेंट क्र. २ अशा ज्ञात		सायं. ०५.००	
1		साल २% दराने दंडात्मक व्याज.	इमारतीमधील ५व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०५,			
1		(वजा त्यानंतर कोणतीही रक्कम भरणा केल्यास)	मोजमापिप ३७५ चौ. फू. म्हणजेच ३४.८५ चौ.			
			मी. चटई क्षेत्र. (बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)			
Ę	मे. स्वीटी रेजी थक्कट त्यांच्या	मागणी सूचना तारीख: २७.०७.२०२०	शिवनगर, लालचक्की, उल्हानगर, जिल्हा ठाणे -	i. रु. २१,००,०००/-	i. १६.१०.२०२४	०८.११.२०२४
1	भागीदार आणि	कर्ज खाते क. ००१८३३५१००६६०९८:	४२१ ००४ येथे स्थित सी.टी.एस. क्र. २१०४	ii.रु. २१,०००/-	स. ११.०० ते	स. ११.३०
1	संयुक्त /सह-कर्जदार सौ.	१७.०७.२०२० रोजीप्रमाणे	धारक ब्लॉक क्र. ए-४८८ आणि ए-४८९, खोली	iii. रु. १०,०००/-	सायं. ०५.००	
1	स्वीटी रेजी थक्कट आणि सौ.	रु. ६,७६,८०३.५१ सह दर साल १३.९०% दराने पुढील	क्र. ९७६ आणि ६७७ वर बांधकामित अय्याप्पा		ii. ०७.११.२०२४	
1	रेणू मॉन्स मॅथ्यू (भांडुप	व्याज + १८.०७.२०२० पासून परिणामांसह त्यावरील दर	को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या		सायं. ०५.००	
1	व्हिलेज रोड शाखा) द्वारे	साल २% दराने दंडात्मक व्याज.	१ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०४, मोजमापित			
1		(वजा त्यानंतर कोणतीही रक्कम भरणा केल्यास)	५४८ चौ. फू. बिल्ट–अप क्षेत्र.			
1		कर्ज खाते क. ००१८३३५१००६६२२९:	(बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)			
1		२६.०६.२०२० रोजीप्रमाणे				
1		रु. ५,६२,७१६.००/– सह दर साल १३.९०% दराने				
1		पुढील व्याज + २७.०६.२०२० पासून परिणामांसह				
1		त्यावरील दर साल २% दराने दंडात्मक व्याज.				
		(वजा त्यानंतर कोणतीही रक्कम भरणा केल्यास)				
6	सौ. रेखा सोमू गौडा त्यांच्या	मागणी सूचना तारीख: १२.०८.२०२४	गोपचरपाडा, गाव नारिंगी, तालुका वसई, जिल्हा:	i. रु. ८,५०,०००/-	i. १८.१०.२०२४	१२.११.२०२४
1	भागीदार आणि	कर्ज खाते क. ०००३३३३१००६८३२८:	पालघर – ४०१ ३०३ येथे वसलेल्या, असलेल्या	ii.₹. ८५,०००/-	स. ११.०० ते	स. ११.३०
1	संयुक्त/सह–कर्जदार	११.०८.२०२१ रोजीप्रमाणे	आणि स्थित सर्व्हे क्र. १९७(६५), हिस्सा क्र. १२	iii. रु. १०,०००/-	सायं. ०५.००	
1	यांच्यामार्फतः	रु. १९,८६,९५०/– सह दर साल ९.९०% दराने पुढील	(भाग) धारक जमिनीवर स्थित कपोल		ii. ११. ११. २०२४	
1	श्री. सोमू निजा गौडा	व्याज + १२.०८.२०२१ पासून परिणामांसह त्यावरील दर	कॉम्प्लेक्समधील नागेश अपार्टमेंट, ए विंगच्या तळ		सायं. ०५.००	
	(गोरेगाव (पूर्व) शाखा)	साल २% दराने दंडात्मक व्याज.	मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. जी/०३, मोजमापित			
1		(वजा त्यानंतर कोणतीही रक्कम भरणा केल्यास)	३०.६६ चौ. मी. बिल्ट अप चटई क्षेत्र म्हणजेच			
1			३३० चौ. फू. सुपर बिल्ट अप क्षेत्र.			
			(बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)			

स्थित रिलायबल अलिन अशा ज्ञात इमारतीच्या बी 🛛 🗰 . १०,०००/–

महसुल गाव सोपारा, नालासोपारा पश्चिम, वसई 🛛 i. रु. १३,००,०००/-

तालका, जिल्हा पालघर - ४०१ २०३ च्या सर्व्हे 🗓 रु. १,३०,०००/-

गाव बोळींज, तालुका वसई, जिल्हा पालघर – i. रु. २७,३०,०००/–

४०१३०३ येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित 🛛 🗓 रु. २,७३,०००/-

क्र. २६, हिस्सा क्र. ४, ५, १२ धारक जमिनीच्या | iii. रु. १०,०००/-भाग आणि विभागांवर बांधकामित न्यु लेक ब्सु

विंगमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र

बी/२०१, मोजमापित ३७.५४ चौ. मी. चटई क्षेत्र.

ज्ञात इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर स्थित ए विंग, फ्लॅट क्र. २०४, मोजमापित ४२.२८ चौ. मी.

बिल्ट-अप क्षेत्र म्हणजेच ४५५ चौ. फू. बिल्ट अप

क्षेत्र. (बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)

(बँकेसह प्रत्यक्ष कब्जा)

व्याज + ०८.०९.२०२१ पासून परिणामांसह त्यावरील दर 🛛 को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अश

ii. २४.१०.२०२४

. १४.१०.२०२४

ii. २४.१०.२०२४

i. १६.१०.२०२४

स. ११.०० ते

स. ११.०० ते

सायं. ०५.००

सायं. ०५.००

२५.१०.२०२४

स. ११.३०

०८.११.२०२४

स. ११.३०

सायं. ०५.००

भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या अटी आणि शर्ती–लिलाव विक्री

२८.०५.२०२१ रोजीप्रमाणे

०७.०९.२०२१ रोजीप्रमाणे

साल २% दराने दंडात्मक व्याज.

मागणी सचना तारीख: ०४.०६.२०२२

कर्ज खाते क. ००२४३३३३००००४०४:

5. १९.८२.३६३.६०/– सह दर साल ९.९०% दराने

पुढील व्याज + २९.०५.२०२१ पासून परिणामांसह

(वजा त्यानंतर कोणतीही रक्तम भरणा केल्यास)

. १३,६५,२९७.८० सह दर साल ९.९०% दराने पुढील

(वजा त्यानंतर कोणतीही रक्कम भरणा केल्यास)

यावरील दर साल २% दराने दंडात्मक व्याज

i) कर्ज खाते क्र. ००५९३३३३००००४३७:

नागणी सूचना तारीख: २०.०९.२०२१

श्रीमती सरोज ललितचंद्र

रानपुरा (मालाड पश्चिम

(५ वी लिलाव सूचना)

(संयक्त कर्जदार) मख्य

कर्जदार मयत श्री. इफ्तेखार

अहमद पटेल यांची पत्नी

आणि कायदेशी वारसदार

(३ री लिलाव सूचना)

श्री. परशुराम तानाजी खाडे

संयक्त / सह – कर्जदार:

(वडाळा शाखा)

अहमद पटेल

श्री. तबस्सुम परवीन इफ्तेखा

- लिलाब ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' घेण्यात येईल आणि बँकेला ज्ञात नसलेल्या भार यास बँक जबाबदार नसेल. मिळकत सर्व विद्यमान आणि भविष्यातील भार/सोसायट थकबाकी /बिल्डरची थकबाकी/मिळकत कर/युरीलिटी सेवा पुखठादारांची थकबाकी सह ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. आणि ती बोलीदाराने भरयाची आहे, बँकेला ज्ञात किंवा अज्ञात प्राधिकृत अधिकारी/तारण धनको बोली उघडल्यानंतर प्राप्त झालेले कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक/थकवाकीसाठी कोणत्याही मार्गाने जवावदार राहणार नाही, खरेदीदाराने त्यांच्या/तिच्या समाधानासाठी मिळकतीशी संबंधित सर्व संदर्भात रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदादार नंतरच्या तारखेस या संदर्भात प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंच्या विरोधात कोणताही दावा करण्यासाठी हकदार नाही
- राखीव किंमती खालील निविदा विचारात घेण्यात येणार नाही आणि ते नकारण्यात येऊ शकेल. बोलीदारांनी सर्व मिळकतीकरीता प्रत्येकी संचाने बोली लावणे आवश्यक आहे
- बोलीदारांनी केवायसी दस्तावेजांसह बोली/प्रस्ताव आणि इअरची १०% रक्कम ''भारत को– ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.'' च्या नावे पे ऑर्डर/डी. डी. द्वारे द्यावे. (बोली/प्रस्ताव समाविष्ट लिफाफ्यावर फ्लॅट/ शॉप क्र....करिता बोली असे ठळकपणे लिहावे.)
- निविदा/प्रस्ताव उघडण्याची आणि दाखल करण्याचे ठिकाणः भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. मध्यवर्ती कार्यालय रिकव्हरी ॲण्ड लिगल डिपार्टमेंट, मरुतागिरी, प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०० ०६३.
- दस्तावेजांसाठीचे आकार, सोसायटी/चिल्डर्स/महसूल खात्याची हस्तांतरण फी, अभिहस्तांतरण, मुद्रांक शुल्क, नोंदणीचे प्रयोज्य हस्तांतरण निबंधकांकडील आकार आणि अन्य कोणतीही वैधानिक देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत आणि खरेदीदारांनी हस्तांतरण औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत
- वरील राखीव किंमतीपेक्षा एक बोली जास्त प्राप्त झाल्यास, बोलीदार निविदा उघडण्यादरम्यान तोंडी बोली/अंतर्गत बोलीमध्ये सहभागी होऊ शकतात. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सदर मिळकत/ती करिता उच्चतम बोली मूल्य वसुली करण्यासाठी बोलीदाऱ्यांच्या दरम्यान अंतर्गत बोली/वाटाघाटी करण्याच्या निर्णयासह विक्री करायच्या बाबींचे स्वेच्छानिर्णय असतील. त्यामुळे बोलीदारांनी स्वतः किंवा त्याच्या रितसर प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे जे त्यांच्यासाठी निर्णय घेऊ शकतील

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवो सर्व निविदा फेटाळण्याचा आणि /किंवा निविदा उघडण्याची विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत

- गहाणकार/कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार चांगले मूल्य वसुल होण्यासाठी कमाल बोली/प्रस्ताव आणू शकता.
- यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोदर बोली रकमेच्या २५% (१०% इअर धरून) जमा करणे आवश्यक आहे आणि निविदा उघडण्याच्या तारखेपासून ध दिवसांत उर्वारेत ७५% जमा करणे आवश्यक आहे. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वारत १५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर इअर रक्कम पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आपोआप जप्त करण्यात येईल.
- ०. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वारेत ७५% बोली खकम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर जमा इअर रक्कम जप्त करण्यात येईल.
- ११. तारण धनको / प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खरेदीच्या प्रस्तावाचा स्वीकार न केल्यास भरणा केलेली १०% खकम व अर्ज परत करण्यात येईल / ती अयशस्वी बोलीदारांना व्याजाशिवाय परत करण्यात येईल
- १२. सदर मुख्य कर्जदार/संयुक्त-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे कळविण्यात येते की सर्व जंगम, वैयक्तिक मालकीच्या, कार्यालयीन कागदपत्र/उपकरणे/पेपर, वस्तु इ. त्यांच्या स्वतःच्या हिताथ कादन घेण्यास सांगण्यात येत आहे, जर असल्यास याद्वारे प्राधिकृत अधिकाऱ्यांना आगाऊ लिखित वरील सदर परिसरामध्ये असून ज्या बँकेला जंगमगहाण नाहीत. कसूर केल्यास संपूर्ण विक्री रक्षम प्राष्ट झाल्यावर यशस्वी बोलीदारांना मोकळा आणि शांततापूर्ण कब्जा सोपवणे आम्हाला शक्य होण्यासाठी कर्जदार/संयुक्त-कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना पुढील कोणतीही सूचना न देता कोणत्याही वसुली मुल्याशिवाय भंगार म्हणून त्या काढून/ निकाली काढण्यात येतील.

टीप : १) जर तुमची संपूर्ण थकबाकी भरणा केलेली नसल्यास वरील नमूद दिनांक रोजी वरील सदर तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री घेण्याकरिता सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे मुख्य कर्जदार/संयुक्त–कर्जदार/हमीदार/गहाणदारांकरिता सुद्धा १५/३० दिवसांची सूचना आहे. २) बँक प्रदान किंवा कोणतीही थकबाकी किंवा कर किंवा मुल्यांकन कर किंवा देखभाल इत्यादीसाठी जबाबदार राहणार नाही. ३) विक्रीकरिता निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी तुम्ही गहाणकार/कर्जदार/संयुक्त कर्जदार/हमीदार यांना सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(८) अन्वये याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव विक्री होईल आणि थकबाकी देय काही असल्यास निव्वळ विक्री पुढे समायोजित करून म्हणजेच मिळकतीची विक्री किंमत वजा अनुषांगिक खर्च आणि लागू असलेले टीडीएस, सांविधानिक थकबाकी देय तुमच्याकडून व्याज, प्रभार, खर्च, परिव्यय इ. सह तुम्ही जबाबदार असाल. ४) अटी लागू.

दिनांक : ०१.१०.२०२४	
ठिकाण : मुंबई	

सही/ प्राधिकृत अधिकारी भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.